



☎ : 8655438454  
9969271310

## SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED

**Date: 13<sup>th</sup> November, 2024**

To,  
**The Stock Exchange Mumbai**  
P. J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001

Dear sir,

**Ref.: BSE Code No. 501110**

**Sub: Newspaper Publication-Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copy of Unaudited Financial Result of **Sunrise Industrial Traders Limited** for quarter and six months ended 30<sup>th</sup> September, 2024 published in following newspaper.

1. Active Times (English Language) and
2. Mumbai Lakshdeep (Marathi Language)

Kindly take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

**FOR SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED**

**AYUSHI** Digitally signed by  
**SARAF** AYUSHI SARAF  
Date: 2024.11.13  
11:15:35 +05'30'

**AYUSHI SARAF**  
**COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER**

NEWS BOX

# Dhruv Jurel looks class: Tim Paine backs India youngster to impress in Australia

New Delhi. Former Australian Test captain Tim Paine has tipped Dhruv Jurel as a standout prospect for India in the upcoming Border-Gavaskar Trophy series. Jurel's impressive performance in the second unofficial Test match between Australia A and India A at the iconic Melbourne Cricket Ground (MCG) caught Paine's attention, particularly due to the young Indian's ability to handle the pace and bounce that Australian pitches notoriously present. Jurel showcased his skills with scores of 80 and 68 across his two innings in the four-day clash at the MCG. His assured batting under challenging conditions has fueled Paine's belief that Jurel could be a surprise package in the highly anticipated Test series against Australia. Speaking to SEN Tassie, Paine said, "There's a guy who has wicket-kept in a few Test matches for India. He averages 63 across the three Tests he's played, and his name is Dhruv Jurel. Watching him bat, it was evident he has the temperament and skill for the longer format. Even though he's



primarily a wicketkeeper, I'd be surprised if he doesn't feature in the series in some capacity." Jurel, who has already made three Test appearances against England earlier this year, scored 46, 90, 39 not out, and 15 in those outings, averaging 63 with the bat. His technique and poise in Melbourne, facing the Australian bowling lineup on a notoriously bouncy surface, impressed the former Aussie skipper, who also coached Australia A in the match. "He's 23, and he looked a class above all his teammates on this tour," Paine noted. "A lot of players from the subcontinent find it difficult to adjust to our conditions, but Jurel looked right at home. He's someone who handled the pace and bounce extremely well, which is unusual for an Indian batter at the MCG."

Paine's high praise comes as India gears up to face Australia's formidable fast-bowling trio of Pat Cummins, Mitchell Starc, and Josh Hazlewood. Though Rishabh Pant is expected to don the gloves for the visitors, Paine believes Jurel's potential with the bat may warrant a role as a specialist batsman if he doesn't keep wickets. Paine added, "Keep an eye out for him this summer. I think he's going to impress a lot of Australian fans."

# Australian cricketer recreates Yusuf Dikec's iconic Olympic pose after run out

New Delhi. Australian cricketer Ben Manenti recreated the iconic pose of the Turkish shooter Yusuf Dikec after inflicting a run out during the One Day Cup tournament on Tuesday, November 12 in Adelaide. The incident took place in the 36th over of the match between New South Wales (NSW) and South Australia (SA) as NSW captain Jack Edwards called Chris Green for a quick single on the last ball of the over bowled by Liam Scott. However, seeing the ball going straight to the fielder Ben Manenti, Edwards sent back Green. But it was all too late as Manenti had a direct hit which found Green short of his crease and he had to return to the pavilion after a good brief knock of 32



(33). Following the dismissal, Manenti was seen celebrating the run out by recreating Yusuf Dikec's iconic pose from the Paris Olympics 2024.

Notably, Dikec won the silver medal in the Mixed 10m air pistol event at the Paris Olympics 2024. The 51-year-old became a social media sensation during the Olympics for his effortless shooting at the Games. Dikec's casual approach in his sport as he shot without any specialized lenses helped him garner a massive fan following on social media.

New South Wales bundled out for 197 in first innings. The Turkish shooter became an overnight sensation as the entire internet began recreating his shooting pose from the Games. India shooter Sarabjot Singh, who also won a bronze medal in the 10m air pistol mixed event along with Manu Bhaker, has also revealed his admiration for Yusuf multiple times.

# Read Daily Active Times

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that share certificate No. 61, Distinctive Nos. from 301 to 305 of Abhyudaya Nagar Vrindavan Co-op. Hsg. Society Ltd. situated at Building No. 41, Abhyudaya Nagar, G.D. Ambekar Marg, Kalachowki, Mumbai - 400033 in the name of Shri Anant Sadashiv Dhuri has been reported lost / misplaced and an application has been made by him to the society for issue of Duplicate Share Certificate. The Society hereby invites claims or objections (in writing) for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue Duplicate Share Certificate.  
**For & On Behalf of**  
Abhyudaya Nagar Vrindavan CHS Ltd.  
Date: 13/11/2024  
Place: Mumbai  
**Sd/-**  
Hon. Secretary

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that share certificate No. 61, Distinctive Nos. from 301 to 305 of Abhyudaya Nagar Vrindavan Co-op. Hsg. Society Ltd. situated at Building No. 41, Abhyudaya Nagar, G.D. Ambekar Marg, Kalachowki, Mumbai - 400033 in the name of Shri Anant Sadashiv Dhuri has been reported lost / misplaced and an application has been made by him to the society for issue of Duplicate Share Certificate. The Society hereby invites claims or objections (in writing) for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue Duplicate Share Certificate.  
**For & On Behalf of**  
Abhyudaya Nagar Vrindavan CHS Ltd.  
Date: 13/11/2024  
Place: Mumbai  
**Sd/-**  
Hon. Secretary

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that our client intends to purchase Flat No. B/5, 1st Flr. B.S. Panthaky Baug Bldg 4 CHSL, Andheri (E), Mumbai-69 (said Property) from Mr. Zarkis Bahram Munshi & Mrs. Keshimira Zarkis Munshi.  
If any person/s claim any right over the said Property should put up their claim with the undersigned within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.  
Dated this 13 day of November, 2024  
**Sd/-**  
SHUKLA & SHUKLA  
Advocates  
Shree Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 12, 2, R. S. Sapre Marg, Mumbai 400 002.

**PUBLIC NOTICE**  
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN  
That my client ROMAL HITESH JAIN, residing at Gold Field Tower, 9th floor, Sion, Bandra Link Road, Near ONGC Bldg. Near Jain Temple, Kala Killa, Dharavi, Mumbai-400 017, has changed her name from ROMAL HITESH JAIN to ROMAL NARESH KUMAR JAIN, and now she is known as ROMAL NARESH KUMAR JAIN, and in all documents henceforth the name of my client be recorded as ROMAL NARESH KUMAR JAIN.  
**Sd/-**  
A. K. PANDEY  
Advocate High Court  
Office: Lawyer's Chamber, Bhaskar Building, Bandra Court, Bandra (E), Mumbai - 400051.  
Mob. 9820471956

To advertise in this Section Call: **Manoj Gandhi** 9820639237

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that share certificate No. 65, Distinctive Nos. from 321 to 325 of Abhyudaya Nagar Pawan Co-op. Hsg. Society Ltd. situated at Building No. 4, Tenement No. 292, Abhyudaya Nagar, Veer Shrikant Keshav Hadkar Marg, Kalachowki, Mumbai-400 033 in the name of Shri. Kamal Babaram Gaikwad has been reported lost / misplaced and an application has been made by him to the society for issue of Duplicate Share Certificate. The Society hereby invites claims or objections (in writing) for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue Duplicate Share Certificate.  
**For & On Behalf of**  
Abhyudaya Nagar Pawan CHS Ltd.  
Date: 13/11/2024  
Place: Mumbai  
**Sd/-**  
Hon. Secretary

**PUBLIC NOTICE**  
I say and declare that given Notice my client Mr. Aswad Ramesh Deshpande S/o. Late Shri Ramesh Nilkanthrao Deshpande (Flat Owner) have lost / misplaced his Share Certificate from my client residence at the time of maintenance, the misplaced documents Share Certificate alongwith Five shares of Rs. 50/- each of M.S.C. Bank Empl Shivneri Co-operative Housing Society Ltd. As per share certificate No. 03 bearing distinctive No. 11 to 15, of Flat No. 6, on the admeasuring 400 sq.ft. Carpet area (appx.) In "M.S.C. Bank Empl Shivneri Co-operative Housing Society Ltd. at Flat No. 6, 1st Floor, Jagdusha Nagar, Ghatkopar (W), Mumbai - 400086. Since the above original Share Certificate Police FIR is being register under No. 136383-2024 dt.12/11/2024 Anyone having any claim /objection should contact at the office of VIVEK B. SUDADE, Advocate High Court having at Krishna Bldg. No. 92/2600, K. Nagar-2, Vikhroli (E), Mumbai - 400 083, Tel. 9819336783. Share Certificate will bring to the notice of the undersigned within 7 days from the date of this notice failing which no claim will be entertained by the undersigned.  
Date: 13-11-2024  
Place: Mumbai  
**Sd/-**  
VIVEK B. SUDADE  
Advocate High Court

**Public Notice**  
NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE that my client intends to purchase flat no. 14 in The Tardeo Court Cooperative Housing Society Limited, 4th Floor, Tardeo, Mumbai 400007 from its owner Shri. Keel Dorab Chotia, residing in the said flat. Any entitlement person having or claiming any right, title, claim, benefit, demand or interest etc with respect to the said property or having any objection to the same should inform the undersigned at the address mentioned herebelow in writing within 10 days (ten days) from the date of publication of this notice failing which it shall be presumed that no adverse right, title, interest, claim, share or demand of any nature whatsoever exists in or upon or in respect of the said property.  
**Manoj Shukla**  
Advocate  
C/o Western Press Private Limited  
Bombay Mutual Chambers  
Unit No. 17, First Floor, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai 400001  
Cell No: 8483981579  
Email: mbslegat1991@gmail.com

**PUBLIC NOTICE**  
This is to inform / notice you that my Client MR. MAYUR JOITKUMAR JAIN wish to get transferred the below mentioned Residence premises in his name from the name of Principal Tenant SMT. HARSHABEN HARSHAD BHAYANI.  
So, if any person/s, bank, society or company or legal heirs having claims, rights, objections in respect of the below mentioned premises then submit it at my below mentioned address, or the address of The Administrative Officer (Estate), F/South Ward, Municipal Building, Parel, Mumbai-400012 within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/ given up or surrendered and are not binding on my client.  
**Description of the Property**  
Room No. 43, Chawl No. 4, S. P. Shed, Dharti Galli, G. M. Nangre Marg, Parel, C. S. No. 25, F/South Ward of Dadar Naigaon Division, Mumbai-400012.  
Date: 13/11/2024

**Sd/-**  
Adv. Ravindra K. Babar  
Add: 13 Gohartaj Building,  
221, Dr. B. A. Road, Hindmata,  
Dadar (E), Mumbai 400 014.  
Cell: 9821161302

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that the share certificate no.108 date-02.08.2015 for 10 (ten) ordinary shares bearing Distinctive no. 421 to 430 of Nalaspada Dange Complex Tower No.1 CHS Ltd standing in the name of Mr. Shabbir Mehboob Qureshi, Flat no-8-403 have been reported lost / stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Dange Complex Tower No.1 CHS Ltd, Nalaspada, Palghar-401203 to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.  
**For and on behalf of**  
The Dange Complex Tower No-1 C.H.S Ltd  
Place : Nalaspada  
Date : 13-11-2024

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that, Ms. Pramodini Damodar Bhoir @ Mrs. Pama Rajesh Patil, is intending to sell / transfer landed property bearing Old Survey No. 28, New Survey No. 120, Hissa No. 1, Total Area 2350 Sq. Mtrs out of which her share 783.3 Sq. Mtrs and out of which saleable Area 278.8 Sq. Mtrs; Village Mire, Tal. & Dist. Thane to our client Mrs. Hasina Maksood Shaikh & Mr. Maufuj Maksood Shaikh. Therefore person/s having any claims or objection should report us along with proper and valid documents at our below address within 15 days of the publication of this public notice, however no claims or objections of whatsoever nature thereafter will be entertained.  
**Mandar Associates Advocates**  
Office: B -19, Shanti Shopping Center, Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane - 401107.  
Place: Mira Road - Date: 13.11.2024

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Smt. Purnima M. Pandey & Shri Mritunjay C. Pandey, are the owners of Flat No. A-49, Second Floor, of Chandralok 'A' Co-op. Hsg. Soc. Ltd., at Janta Nagar Road, Bhayander (W), Dist. Thane, and that they have lost Original Agreement Dated 16th April, 1979, executed between Shri Shrikish Kumar Navnilal Shah and Smt. Vimlaben Nathalal Shah, in respect of the said Flat and they have agreed to sell the said Flat to my client. Any person/s having any claims can object in writing together with documentary evidence at: A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person has any claim on the said Flat and the sale proceeds will be completed of which please take a note.  
**Sd/-**  
PUNIT SUNIL GARODIA  
(Advocate, High Court, Mumbai)  
Place: Bhayander Date: 13.11.2024

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that MR. DEVEN DEVCHAND PANCHAL, MRS. JYOTI DEVEN PANCHAL & MR. NISHITH DEVEN PANCHAL were the members in respect of Residential Premises No. 53 on 5th floor, in the building of the society having below mentioned address. MR. DEVEN DEVCHAND PANCHAL & MRS. JYOTI DEVEN PANCHAL 09/04/2021 & 18/04/2020 respectively, MR. NISHITH DEVEN PANCHAL, the legal heir of the said deceased member have applied for membership in respect of said Residential Premises No. 53 on 5th floor. The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Residential Premises No. 53 on 5th floor to MR. NISHITH DEVEN PANCHAL, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 4.00 p.m. to 6.00 p.m. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye - Laws of the society.  
**Hon. Secretary**  
Pranik Garden Tower B Co-op. Hsg. Soc. Ltd.,  
Near HDFC Bank, Mahavir Nagar, Kandivli West, Mumbai-400067  
Place: Mumbai  
Date: 13/11/2024

**PUBLIC NOTICE**  
KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that Mr. Valchand Khemchand Gaudani & my client Mr. Kirit Valchand Gaudani have been lawful co-owners of the Flat No. 402 (earlier known as Flat No. 2, 4th Floor, Taskent Premises Co-Operative Society Ltd., 81, 2nd Khetwadi Lane, Varsha Building, Mumbai - 400004, holding Share Certificate No. 8, under Dist. No. 36 to 40 in their names, which they have jointly purchased from Mr. Sudhir Babul Shah & Mr. Sachin Sudhir Shah vide an Agreement for Sale dated 02.06.1999 in their names. That said Mr. Valchand Khemchand Gaudani died on 24.09.2023, leaving behind him, Smt. Kesharben Valchand Godani (wife), Mr. Dipesh Valchand Godani & Mr. Kirit Valchand Godani (two sons) and Rajeshree Bharati Jain & Sangita Yashwant Dani (two married daughters) as his only legal heirs to use, acquire and inherit his 50% share in respect of said flat as owners thereof.  
Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this public notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.  
Place : Mumbai Date: 13.11.2024  
**RAMESH CHANDRA TIWARI**  
(Advocate High Court, Mumbai)  
Office : 129, A-Wing, Apni Ekta HSG. Soc. Ltd., Near The Leela Hotel, Navpada, Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400059

**PUBLIC NOTICE**  
This notice is to inform the public at large that my client Mrs. Geeta Rajesh Zaveri is the wife of Late Mr. Rajesh Ranjit Zaveri. Late Mr. Rajesh Ranjit Zaveri was the owner of Flat No. 102, Plot No. 397, on First floor, in the society known as Manav Heights Co-Op Housing Society Ltd., at Telang Road, Matunga CR, Mumbai - 400019. As Mr. Rajesh Ranjit Zaveri expired on 02/05/2023, my client Mrs. Geeta Rajesh Zaveri w/o Late Mr. Rajesh Ranjit Zaveri has made an application in Manav Heights Co-Op Housing Society Ltd., to transfer her late husband's share i.e. 100% share, in her name. So I do hereby invite claims/objections from the heirs/third party within a period of 15 days from this notice and any person having any kind of claim/objection should contact Adv. Malti R. Pawar at D-1601, Brightland III CHSL, Phase 1, Dhokal Road, Yashashvi Nagar, Balmuk, Thane (W), 400608 with copies of such documents, proofs, in support of their claims, demands etc. If no claims/objections are received within 15 days of this notice, then the society shall be free to transfer the 100% share of Late Mr. Rajesh Ranjit Zaveri expired on 02/05/2023 in the above flat to her wife Mrs. Geeta Rajesh Zaveri and no claims thereafter will be entertained.  
Place: Mumbai  
Date: 13 November 2024  
**Sd/-**  
Adv. Malti R. Pawar

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that SHRI. JETHALAL TRIKAMDAS KESARIA and MR. MEHUL JETHALAL KESARIA are members in respect of Flat No. 101, and Flat no. 102 on 1st Floor, in Building No. A-1, in the building of the society having below mentioned address. SHRI. JETHALAL TRIKAMDAS KESARIA died on 07/04/2023. MR. MEHUL JETHALAL KESARIA being the legal heirs of the said deceased member, have applied for membership in respect of said Flat No. 101 & 102 on 1st Floor, in Building No. A-1, in society Building. The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. 101 & 102, on 1st Floor, in Building No. A-1, in society building to MR. MEHUL JETHALAL KESARIA, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 5.00 p.m. to 7.00 p.m. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye - Laws of the society.  
**Hon. Secretary**  
KHAJURIA NAGAR A BLDG. CO-OP. HOUSING SOCIETY LTD.,  
Khajuria Road, Kandivli (W),  
MUMBAI-400 067  
Place: Mumbai  
Date: 13/11/2024

**PUBLIC NOTICE**  
This notice is to inform the public at large that my client Mrs. Geeta Rajesh Zaveri, who is co-owner along with her son Mr. Rahul Rajesh Zaveri & her husband Late Mr. Rajesh Ranjit Zaveri in Flat No. 101, Plot No. 397, on First floor, in the society known as Manav Heights Co-Op Housing Society Ltd., at Telang Road, Matunga CR, Mumbai - 400019. As Mr. Rajesh Ranjit Zaveri expired on 02/05/2023, my client Mrs. Geeta Rajesh Zaveri has made an application in Manav Heights Co-Op Housing Society Ltd., to transfer her late husband's share i.e. 33.33% share, in her name. So I do hereby invite claims/objections from the heirs/third party within a period of 15 days from this notice and any person having any kind of claim/objection should contact Adv. Malti R. Pawar at D-1601, Brightland III CHSL, Phase 1, Dhokal Road, Yashashvi Nagar, Balmuk, Thane (W), 400608 with copies of such documents, proofs, in support of their claims, demands etc. If no claims/objections are received within 15 days of this notice, then the society shall be free to transfer the 33.33% share of Late Mr. Rajesh Ranjit Zaveri expired on 02/05/2023 in the above flat to the co-owner Mrs. Geeta Rajesh Zaveri and no claims thereafter will be entertained.  
Place: Mumbai  
Date: 13 November 2024  
**Sd/-**  
Adv. Malti R. Pawar

**PUBLIC NOTICE**  
That my client, Mrs. Sathi Vijaykumar Nair had purchased Room No. C/1, Plot No. 33, Akurli Shrushti CHS Ltd., RSC-4, Akurli, Kandivli East, Mumbai 400101, adm. 30 sq.mtrs. from the Original allottee, DAWOOD ISMAIL MANSOORI vide Agreement of Sale dated 24/04/1998, duly registered vide Registration No. BDR-6/228/2011 dt. 7.01.2011 on payment of Stamp duty vide Adj. No. C.OB/AY/4861/08 dt. 11.09.2009.  
My client has applied for transfer of above room to her with MHADA/MHADB. Any person or persons or allottee having any claim or objection for the said transfer, should intimate to me in writing within 15 days of publication or to the Mhada/Mhadb directly. If any claim or objection is not received within the above period then the Mhada/Mhadb Authorities would consider her request and application for transfer.  
**R.R. GUPTA**  
B.S. CHAVHAN & CO.  
ADVOCATE HIGH COURT  
Office: 2nd Floor, Lawyer's Chamber,  
Bhaskar Building, A.K. Marg,  
Bandra (E), Mumbai - 40

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that MR. VISHNU MALVIYA & MRS. SAVITA VISHNU MALVIYA was the 100% owner of the flat, more particularly described in the schedule and referred as the "SAID FLAT". WHEREAS MR. VISHNU MALVIYA died on 26/11/2012 and Death Certificate was issued by GOVERNMENT OF MAHARASHTRA bearing registration no. DR2012H03038 and issued on 20/11/2014 AND MRS. SAVITA VISHNU MALVIYA died on 08/10/2024 and Death Certificate was issued by GOVERNMENT OF MAHARASHTRA bearing registration no. D20242790830000953 and issued on 28/10/2024 leaving behind JAYA CHANDRASHEKHAR VYAS (Daughter), JYOTSNA MALVIYA (Daughter) as their only legal heirs. WHEREAS S. JAY A CHANDRASHEKHAR VYAS released her rights from the below mentioned property by executing a Registered Release Deed dated 11/11/2024 bearing document no. TNN-07-2024-2024 in favour of JYOTSNA MALVIYA. Any persons apart from the name mentioned having any claim, rights, title, interest and demand whatsoever in below mentioned property hence they can claim within 14 days at the office of Adv. Aalaya, A. Khan, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane-401107 from the date hereof, failing which it shall be deemed that JYOTSNA MALVIYA is the true and lawful owner of the said property.  
**Schedule of the Property**  
Flat No. 104 in Wing C-1, First Floor, Silver Oak Bldg. no. 1 Co-Op. Hsg. Soc. Ltd., situated at Beverly Park, Opposite Police Station, Mira Road East, and Thane 401107  
**MUMBAI LAW FIRM**  
Mrs. Aalaya A. Khan  
(Advocate High Court) Mumbai 13/11/2022

**COURT OF THE JUDGE SMALL CAUSES**  
JUDICIAL MAGISTRATE 1ST CLASS AT SRINAGAR  
CNR: JKS603-048880-2022  
Date of Institution: 10.08.2022  
Noor Ali Zehgeer S/o Late Ghulam Mohi ud Din Zehgeer R/o House No. 509, Shahdab Lane No-5, Baghi Mehtabi Srinagar  
Through: - Adv. Ms. Mehak Khan  
Versus  
Vikas Satish Sharma S/o Satish Charanjeet Sharma R/o flat No.304, Oasis Building 3rd Floor A. Wing Vasant Oscar complex L.B.S Marg, Nirmal Lifestyle Mulund West Mumbai Maharashtra - 400080  
CORAM: JUDGE Intiyaz Mir (UJD: JK 00219)  
**PROCLAMATION**  
WHEREAS, the above titled criminal case has been filed before this Court that the accused has committed the offence punishable under section 138 of the NI Act. AND WHEREAS, the abovementioned accused has been shown to be absconding and the Court is satisfied that the accused has absconded (or is concealing to avoid the service of the said warrant); NOW THEREFORE, Proclamation is hereby made that the accused, Vikas Satish Sharma S/o Satish Charanjeet Sharma R/o Flat No. 304, Oasis Building 3rd Floor A. Wing Vasant Oscar complex L.B.S Marg, Nirmal Lifestyle Mulund West Mumbai Maharashtra-400080 alternatively Mahavir Nagar Opposite Pani Ki Tanki Tank Road Jaipur- 302018 Rajasthan House No. 391, is required to appear before this Court by or before 05.12.2024.  
**Sd/-**  
Judge Small Causes  
Judicial Magistrate 1st Class Srinagar  
Dated: 29.10.2024  
**SEAL**  
(Seal of the court)

**SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED**  
Regd. Office : 503, Commerce House, 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 001  
CIN - L67120MH1972PL015871 www.sunriseindustrial.co.in  
Email: sinfo@gmail.com

Extract of Standalone Unaudited Financial Results For The Half Year ended 30.09.2024 (Rs. in lacs)

Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
	30.09.2024	30.09.2024	30.09.2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income from Operations	165.17	328.00	157.58
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	118.41	225.8	112.53
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	118.41	225.80	112.53
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	42.29	124.86	80.20
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income)	1,205.47	2,907.10	681.84
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	49.90	49.90	49.90
Earnings Per Share(Of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted	8.47	25.02	16.07

**Notes:**  
The above is an extract of the detailed format of results for the Quarter/ Half Year Ended 30th September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone Quarterly/Half Yearly Financial Results along with detailed notes are available on the website of stock exchange - www.bseindia.com. And at the website of the Company - www.sunriseindustrial.co.in

For Sunrise Industrial Traders Limited **Sd/-**  
Suresh Rajeba  
Whole Time Director  
Mumbai, 12th November, 2024  
DIN : 0077245

**PUBLIC NOTICE**  
My clients, Mrs. Supriya Ankush Jaiswal and Mr. Ankush Ramkishan Jaiswal had purchased and acquired Room/Flat No.1329 in Bldg. No.25 in Khernagar Nandapeep CHS Ltd., Khernagar, Bandra East, Mumbai-400051 from Jayshree Dayabhai Patel and Mr. Hemant Dayabhai Patel vide Agreement for Sale dt. 17.10.2024 registered vide Regn. No. BDR-9/17759/24 dated 17/10/2024, who had earlier purchased the same from original owner, Mr. Bajrang Singh Bansidhar Singh. However my clients have lost and misplaced the Original Allottee's Allotment Letter of Mr. Bajrang Bansidhar Singh and the Original Agreement for Sale dated 15/09/1992 against which stamp duty were paid vide Adjudication No. COA/AY/2337 dated 20/10/2008 and same is not traceable. Any person or persons having claim to the said premises and/or in possession of Original Allotment Letter and Original Agreement for Sale should intimate to me in writing within 7 days of publication of this notice, after expiry of above period it would be treated as there is no claim against said flat.  
**R.R. GUPTA**  
B.S. CHAVHAN & CO.  
ADVOCATE HIGH COURT  
Office: 2nd Floor, Lawyer's Chamber,  
Bhaskar Building, A.K. Marg,  
Bandra (E), Mumbai - 40

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public that Original Share Certificate issued by CHARKOP (1) SAHAWAS CHS. Ltd. to MR. GIRISH S. RAYA containing Five Shares of Rs. 50/- each pertaining to the residential property mentioned in the schedule hereto, has been lost/misplaced by SMT. CHAYA HARICHANDRA PACHANGANE and is not traceable. The Complaint of same has been lodged at Charkop Police Station on 11/11/2024. Lost Report No. 135851/2024. All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing share certificate. Any person having any right, title, interest, claim, demand or objection of any nature whatsoever in respect of the said room, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at 101B-20, Anita CHS Ltd., Sector-6, Road RSC-52, Charkop, Kandivli West, Mumbai - 400067 hereof, failing which claims if any raised thereafter, shall be deemed to have been given up or waived off.  
**SCHEDULE**  
**DESCRIPTION OF THE PROPERTY**  
ROOM NO. 25 IN CHARKOP (1) SAHAWAS CO-OP HSG. SOC. LTD. situated at PLOT NO. 147, SECTOR - 1, ROAD RSC - 15, CHARKOP, KANDIVLI (WEST), MUMBAI - 400 067 admeasuring 25 sq. mtrs. Built-up of Village: Kandivli, Taluqa: Borivli, Mumbai Suburban District.  
Nitesh D. Achrekar  
Advocate  
Date: 13/11/2024

**जासील सूचना**  
सदस्यांच्यांना या नोटिसद्वारे कळविण्यात येते की, अमेय को-ऑप सोसायटीचे सदस्य श्री. चार्कपूर गोविंद सुर्वे यांचे मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. ५११, भागक्रमांक ५५१ ते ५९०-पर्यंतचे विशिष्ट क्रमांक, ५०८ अमेय को ऑप सोसायटी, साने गुजुजी मार्ग, लालबाग, मुंबई - ४०० ०१२ येथून हत्येत/गहाळ झाले आहेत. सदर सोसायटीकडे सदस्यांचे बुलिंकटेड शेअर्ससाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटी या नोटिसद्वारे असे सूचित करण्यात येत आहे कोणीही व्यक्ती किंवा संस्था दावेदार/आक्षेप बुलिंकटेड शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी आक्षेप असल्यास या नोटिसच्या प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत पुराव्यांशिवाय कायद्याच्या प्रती आणि त्याच्या समर्थनार्थ इतर पुराव्यांसह सोसायटी कार्यालयात संपर्क साधावा, अन्यथा अमेय को-ऑप सोसायटीच्या सचिवांचा बुलिंकटेड शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी वरील विहित कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या उपस्थितीनुसार प्रदान करण्यात येणारे बुलिंकटेड शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी सोसायटी मुक्त असेल. तारीख: १३ नोव्हेंबर २०२४  
ठिकाण: मुंबई  
सही/-  
(मा. सचिव)  
अमेय को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि.,

**PUBLIC NOTICE**  
My Clients being proposed Purchaser viz. MOHD. ASIF YAQOOB SHAIK & MRS. ALIYA MOHD ASIF SHAIKH, are investigating the Title of the Property & intends to purchase Flat No. B-306, in Amber Om Swastik SRA C.H.S. Ltd., at Kasturba Road No.7, Borivali (E), Mumbai - 400066, presently owned by NOOR MOHD. SAIED.  
All persons/Partners, Government Body and/or Institutions having any claim, charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature in respect of the said Property, may lodge their claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of any one alongwith requisite proof of documents, in my Office at: 5th Floor, Kundan House, Dattapada Road, Borivali (E), Mumbai - 66, within 15 days of publication of this Notice, failing which it will be deemed that there is no such claim, right, interest, charge, encumbrance, or any other right or entitlement &/or the same has been waived, relinquished &/or withdrawn &/or abandoned.  
**Sd/-**  
ADV. URMIL G. JADAV.  
B. Com, L.L.B., Mumbai.  
Place: Mumbai Date: 13.11.2024

**सत्तेचा वापर विरोधकांवर अन्याय करण्यासाठी: शरद पवार**

नाशिक, दि.१२ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंग तपासणी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रचारसभामध्ये सर्वच पक्ष जोमाने उतरत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वणी येथील सभेच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंगेची तपासणी केली. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

ठाकरे यांनी या तपासणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बंग तपासली असली तरी इतर कोणाच्याही बंगेची तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित केला.

या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, सत्ता त्यांच्या हातात आहे आणि त्यांचा कसा वापर करायचा हे त्यांनी ठरवले आहे. मात्र, विरोधकांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. सामान्य लोकांनाही हे समजतं की विरोधकांना अशा प्रकारे त्रास देणं लोकांना विशेष पसंत येणार नाही. त्यांनी स्पष्ट केलं की, असे प्रकार निवडणुकीच्या निकालावर परिणाम घडवू शकणार नाहीत. राज्यात घटप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवर विचारलं असता पवार म्हणाले की, सभामधून लोकांशी संवाद साधण्याचा अधिकार कोणालाही आहे. आणि ते लोकशाहीचा एक भाग आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितलं की, लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी सोळा सभा घेतल्या होत्या, मात्र त्यापैकी अकरा ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता.

आयव्हीपी लिमिटेड			
सीआयएन-एल७४९९एमएच१९२९पीएलसी०१५०३			
नोंदणीकृत कार्यालय: राशिकत एन. रेडींग मार्ग, चोंडपेठ, मुंबई-४०००३३; दूर.:+९१-२२-३५०७५३६०; वेबसाईट:www.ipvindia.com			
ई-मेल:vpsecretarial@vpindia.com			
३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
(रु.लाखात, इंग्रजीसह व्यतिरिक्त)			
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेले अर्धवार्षिक ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ असेंखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५२२०५	२६०३७	५४५१७
कर व अपवादालयक बाबतून निव्वळ नफा	३०९	७५५	६५६
करपुर्व व अपवादालयक बाबतून निव्वळ नफा	३०९	७५५	६५६
करानंतर निव्वळ नफा	२५६	५५९	४६४
कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न	५७८	५३६	४५०
समाभाग भांडवल	१०३३	१०३३	१०३३
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	२.०९	५.४५	४.४९

टिकाप: मुंबई दिनांक: ११.११.२०२४

**सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड**

नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. सीआयएन: एल६७२२०एमएच१९७२पीएलसी०१५८७९. ई-मेल:silttd@gmail.com वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाख)			
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेले अर्धवार्षिक ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ असेंखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६५.१७	३२८.००	१५७.५८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व अपवादालयक बाबतून)	११८.४९	२२५.८	११२.५३
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादालयक बाबतून)	११८.४९	२२५.८	११२.५३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादालयक बाबतून)	४२.२९	१२४.८६	८०.२०
कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (एकत्रित कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न)	१२०५.४७	२९०७.९०	६८१.८४
समाभाग भांडवल (दानी मूल्य रु.१०/-)	४९.९०	४९.९०	४९.९०
उत्पन्न प्रतिभाग- (रु.१० प्रती) (अर्धवार्षिक व खंडित कार्यचलनाकरिता)			
मूळ व सौमिकृत	८.८७	२५.०२	१६.०७

टिकाप: मुंबई दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२४

**जाहीर सूचना**

येथे सूचना देण्यात येत आहे की, १. श्री. हेराज जेटाभाई पंडिया, २. पंकज जेटालाल पंडिया, ३. किरीट जे. पंडिया, ४. धैर्य इंद्रवदन दुबल हे खालील नमुद केल्या जाणारे मालमतेचे मालक आहेत आणि १. श्री. हेराज जेटाभाई पंडिया, २. पंकज जेटालाल पंडिया, ३. किरीट जे. पंडिया, ४. धैर्य इंद्रवदन दुबल यांच्याकडून पुढील मुळ दस्तावेज हारवले आहेत.

मे. विवेक विल्डर्स, भागीदारी संस्था आणि रिजर्वेशन जेटालाल पंडिया (मयत) यांच्या दम्यान खालील अनुसूचित नमुद मालमतेकरिता झालेले सर्व मूळ कालनाम.

जर कोणा व्यक्तीस, संस्था, कंपनीस दिनांक ०४.०९.२०२४ रोजीचे मूळ मुक्तता कारनामा हारवलेबाबत ताबा, वारासाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृच्छ्यर्थ्य कारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकरिता यांचे कार्यालय अर्थात अॅडव्होकेट नेविल छेडा, द्वारा डेअर अॅड असोसिएट्स, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहोसॉलि., टीपीएस ५५चा व ५६चा रस्ता, वीर सावरकर मैदानजवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचाराने न घेता खालील नमुद मालमतेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याच व स्थगित केले आहे असे समजले जाईल आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचाराने घेतले जाणार नाही.

वर संदर्भित मालमतेची अनुसूची

मालकीत्व आधारावरील निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.७-ए, इमारत क्र.२, ३५९ चौ.फु. कॉर्पोरेट क्षेत्र तसेच ३३.३५ चौ.मी. कॉर्पोरेट क्षेत्र, २रा मजला, श्री विवेकानंद नगर म्हणून ज्ञात इमारत, श्री विवेकानंद नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, स्वामी विवेकानंद रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, जमीन अंतिम प्लॉट क्र.७४८, ७४९ व ७५० संबंधित सीटीएस क्र.८०५, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर येथील जागेचे सर्व भाग किंवा खंड. तसेच श्री विवेकानंद नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र.बीओएम/एएमएनजी/५८९४/१९७९ यांच्याद्वारे वित्तित भागप्रमाणपत्र क्र.४३ अंतर्गत नोंदित अनुक्रमांक २११ ते २१५ (दोन्हीसह) घटक रु.५०/- (पन्पचे पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ (पाच) पुष्पांगणे भागणे केलेले रोजसे.

टिकाप: मुंबई दिनांक: १३.११.२०२४



सूचना					
शेअर हरवले					
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, नोंद कार्यालय: फ्लॅट १८, २रा मजला, नॉर्थ इंडस्यू, मधेव्हर को-ऑप. हौ. सोसायटी लि., माधव नगर, ११/१२, एम.व्ही. रोड, अंधेरी इंडस्यू, मुंबई, महाराष्ट्र-४०००५८ येथे नमुद केलेले भागप्रमाणपत्र हारवले आहे आणि सदर समागमावर/खेरीददारांनी दुय्य भागप्रमाणपत्र विचारण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.					
जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांमध्ये कळवावे. अन्यथा कंपनीकडून उपरोक्त अर्जदारांना दुय्य भागप्रमाणपत्र वितरित केले जाईल.					
भागधारकाचे नाव	फोतिलो क्र.	प्रतिभूती प्रमाणपत्र क्र. पासून पर्यंत	प्रतिभूती संख्या	अनुक्रमांक पासून पर्यंत	अनुक्रमांक पासून पर्यंत
संगीता जैन	१०६४३	३८-३८	५०००	६४५०१-६९५००	
					संगीता जैन (भागधारकाचे नाव)
दिनांक: १२.११.२०२४					

व्हेस्टोज लिमिटेड						
(पूर्वीची व्हेस्टोज अॅडव्होकेट्स लिमिटेड) सीआयएन:एल७४९९एमएच१९२९पीएलसी०१५८७९						
नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: १०२, आनंद मिल नोंदणी, अंनवर अॅड अंनवर नोंदणी, २०१५, मूळ (३), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००८०. दूर.:+९१-२२-३५०७५३६०. ई-मेल:compliance@vertoz.com, वेबसाईट:www.vertoz.com						
३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरित एकेवित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल						
(रु.लाखात, इंग्रजीसह व्यतिरिक्त)						
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ असेंखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ असेंखापरिक्षित	संपलेले अर्धवार्षिक ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेले अर्धवार्षिक ३०.०९.२३ असेंखापरिक्षित	संपलेले अर्धवार्षिक ३०.०९.२३ असेंखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६२४.७५	६०७.२५	३७५.५२	१२८२.००	७४७.७३	५५५.६४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालयक आणि/किंवा विशेष साधारण बाबतून)	७०८.००	५८२.३७	५२५.५६	१२२३.३६	११२.१२	१५८.३३
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालयक आणि/किंवा विशेष साधारण बाबतून)	७०८.००	५८२.३७	५२५.५६	१२२३.३६	११२.१२	१५८.३३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालयक आणि/किंवा विशेष साधारण बाबतून)	९५.७७	७३.७७	५१.०३	१२३०.५५	८६.७५	१५१.७५
कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकय नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकय उत्पन्न)	९५.८४	७३.७७	५१.०३	१२३०.५५	८६.७५	१५१.७५
समाभाग भांडवल (दानी मूल्य रु.१०/- प्रत्येकी)	८५३.००	८५३.००	८५३.००	८५३.००	८५३.००	८५३.००
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)	०.०८	०.०८	०.०८	०.०८	०.०८	०.०८
मूळ व सौमिकृत (रु.)	०.०८	०.०८	०.०८	०.०८	०.०८	०.०८

टिकाप: मुंबई दिनांक: ११.११.२०२४

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड						
सीआयएन: एल७४९९एमएच१९२९पीएलसी०३६९७७						
नोंदणीकृत कार्यालय: १०२, नोर्मन पॉइंट, मुंबई-४०००२९. दूर.:२२-४०३८०८०/०७, फॅक्स:२२२४५५५८/६३८६०६९. वेबसाईट:www.shardulsecurities.com, ई-मेल:investors@shriyam.com						
३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरित एकेवित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल						
(रु.लाखात, इंग्रजीसह व्यतिरिक्त)						
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ असेंखापरिक्षित	संपलेले अर्धवार्षिक ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२४ असेंखापरिक्षित	संपलेले अर्धवार्षिक ३०.०९.२४ असेंखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण महसूल	१५७९.८४	१४७९.३२	९९५.९७	२३५५.५६	१४७८.३५
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व अपवादालयक बाबतून)	१३८.००	१३८.००	२३८.००	१३८.००	१३८.००
३	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादालयक बाबतून)	१३८.००	१३८.००	२३८.००	१३८.००	१३८.००
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादालयक बाबतून)	४२.२९	१२४.८६	८०.२०	४२.२९	१२४.८६
५	कालावधीकरिता एकूण सर्वंकय उत्पन्न (एकत्रित कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकय उत्पन्न)	१२०५.४७	२९०७.९०	६८१.८४	१२०५.४७	२९०७.९०
६	समाभाग भांडवल (दानी मूल्य रु.१०/-)	४९.९०	४९.९०	४९.९०	४९.९०	४९.९०
७	उत्पन्न प्रतिभाग- (रु.१० प्रती) (अर्धवार्षिक व खंडित कार्यचलनाकरिता)					
८	मूळ व सौमिकृत (रु.)	८.८७	२५.०२	१६.०७	८.८७	२५.०२

टिकाप: मुंबई दिनांक: ११.११.२०२४

**सार्वजनिक सूचना**

ही नोंदणीकृत जनतेच्या कळवण्यासाठी आहे की, माझ्या कलायट श्रीमती गीता राजेश झरेची, ज्या त्यांचा मुलगा श्री राहुल झरे झरे आणि त्यांचे पती स्वामीजी राजेश राजेश झरे यांच्यासमवेत फ्लॅट क्रमांक १०१, फ्लॅट क्र. ३७१, पहिल्या मजल्यावर, मानव हाऊस को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये, तेलंग रोड, माटुंगा सीआर, मुंबई - ४०००१९, श्री राजेश रणजित झरे यांनी ०२ मे २०२३ रोजी मूळ संपत्कामे, माझ्या कलायट श्रीमती गीता राजेश झरे, राजेश राजेश झरे यांच्या पत्नी झरेची यांनी मानव हाऊस को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि. येथे त्यांच्या वित्तीय पत्नीच्या हिस्सा म्हणजेच ३३.३३% हिस्सा त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे. म्हणून, मी याद्वारे या सूचनेपासून १५ दिवसांच्या आत वारसावृत्तीय पत्राकडून दावे / आक्षेप आणिते करतो आणि कोणत्याही प्रकारचा दावा / आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्तींनी D-1/२०२४ येथे अधिकाऱ्यांमार्फत आत, पवार यांच्याशी संकेत साधना, बांदरवर्डी ३, CHSL, फेज १, दोकळी रोड, यशवी नगर, बाळमून, मुंबई (९), ४००६०८ अशा कालावधीच्या प्रती, पुरावे, त्यांच्या दावांच्या समर्थनाचे, मागण्या ६, १५ दिवसांच्या आत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास ही सूचना वित्तीय, वरील फ्लॅट/पत्नी ०२ मे २०२३ रोजी कालावधी झालेल्या स्वामीजी श्री. राजेश रणजित झरे यांच्या ३३.३३% हिस्सा त्यांच्या पत्नी सौ. गीता राजेश झरे यांना हस्तांतरित करण्यास सोसायटी मूक असेल आणि त्यानंतर कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत.

टिकाप: मुंबई तारीख: १३ नोव्हेंबर २०२४

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mr. Abdul Rashid Abdul Aziz (since deceased), a provisional member of the Mount Kailash Co-Operative Housing Society Ltd., having address at 293, J.B. Behram Marg, Bellasis Road, Mumbai Central, Mumbai, 400 008 was holding 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos from 726 to 730 under Share Certificate No. 160/D/502 in respect of Flat No. 502 on 5th Floor in Wing-D of the building and society known as Mount Kailash Co-Operative Housing Society Ltd., situated at 293, J.B. Behram Marg, Bellasis Road, Mumbai Central, Mumbai, 400 008, was expired on 07-10-2021 at Mumbai leaving behind his Wife Mrs. Farida Abdul Rashid Coatwala as his only surviving legal heirs and next of kin according to Law of Sharia which deceased was governed at the time of death.

As per representation of Mrs. Farida Abdul Rashid Coatwala, there are no other legal heirs of deceased save and except herself. Accordingly she has made an application to the society for transfer of membership in her name.

The society hereby invite claims & objections from deceased heirs or other claimants / objectors or objection to the transfer of shares and the interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such document and other proofs in support of his/her/their claims / objections for transfer of shares interest of the deceased member in the capital property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society will be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital property of the society. In such manner as is provided under the Byelaws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under Byelaws of the society. The copy of the registered Byelaws of the society is available for inspection by the claimant / objectors in the office of the society with the secretary of the society between 1 PM to 4 PM from date of publication of this notice till the date of expiry of its period.

Date : 13-11-2024 Sd/- Place : Mumbai Chairman/Secretary Mount Kailash Co-Operative Housing Society Ltd.

**Format C-1**

(for candidate to publish in Newspapers, TV) Declaration about criminal cases

(As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No.536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate - **BHASKAR BUDHAJI PARAB 9A/601, NEW DINDOSHI NISARG CHS LTD., NEW DINDOSHI MHADA COMPLEX, MALAD (EAST), MUMBAI-400097.**

Name of political party : **MAHARASHTRA NAVNIRMAN SENA**

Name of Election: **MAHARASHTRA LEGISLATIVE ASSEMBLY- 2024**

Name of Constituency: - **159-DINDOSHI**

I **BHASKAR BUDHAJI PARAB**, a candidate for the abovementioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

(A) Pending criminal cases				
Sl. No.	Name of Court	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Acts concerned and brief description of offences(s)
1	DINDOSHI SESSION COURT, MUMBAI	Case No. 101/2020	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. SECTION 353, 427, 34 IPC, MV ACT SEC. 185 (INTERRUPTION IN PERFORMING PUBLIC SERVICE OF PUBLIC SERVENT).
2	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 1968/PW/12	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 143, 144, 147, 148, 149, 323, 324, 452, 504, 506 IPC. (UNLAWFUL ASSEMBLY & CAUSING HURT TO A PERSON).
3	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 493/PW/2015	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 34 IPC (CAUSING HURT TO A PERSON).
4	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 2558/PW/2016	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 141, 142, 143, 145, 148, 149, 151, 152, 153, 332, 504, 506, 427, 118. MPA 37(1) A (UNLAWFUL ASSEMBLY AND CAUSING HURT TO PUBLIC SERVENT).
5	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 3667/PW/2019	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 365, 387, 323, 34 IPC (WRONGFULLY CONFINED TO A PERSON & EXTORTION).
6	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 226/PW/2017	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 506(2), 142, 143, 147 IPC (UNLAWFUL ASSEMBLY AND CAUSING HURT TO A PERSON).
7	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 2202/PW/2016	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 34 IPC (CAUSING HURT TO A PERSON).

(B) Details about cases of offences for criminal offences

Sl. No.	Name of Court & date(s) of order(s)	Description of offence(s) & punishment imposed	Maximum Punishment Imposed
1.	Nil	Nil	Nil
2.	Nil	Nil	Nil

\*In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.

**जाहिर सूचना**

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्री. उदयसेन नारायण तळपदे, (२) श्री. अजित नारायण तळपदे, (३) श्री.रंजन नारायण तळपदे, (४) श्री.प्रसाद नारायण तळपदे, (५) श्रीमती अर्पणा अशोक धारवार, (६) सौ. सुभाषा नीलेशा प्रधान आणि (७) श्री.संजीव मुरारी कोठारे, (राष्ट्रीय मालक म्हणून संदर्भित) सदर मालमतेच्या संदर्भात आणखी विशेषतः अनुसूचित नमुद केल्या जाणारे मालमतेचे मालक आहेत आणि स्पष्ट आणि विक्रीयोग्य शीर्षकांसह आणि सर्व दावे आणि जोबापासून मूक असलेल्या या मालमतेची विक्री करण्यास मुद्दतः आमच्या अशीलाला सहमती दिली आहे.

१. नोळख असल्यास धर्माधिकारी सदर मालमतेसंदर्भात चालत्या प्रकरे पुरासा हक्कात आणि मालक